

ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडणी व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना राबविण्याबाबत..

## महाराष्ट्र शासन

### पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय क्रमांक ग्रापाधो-११११/प्र.क्र.१५६/पापु-०७

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२ दिनांक : १८ नोव्हेंबर, २०११

वाचा : शासन निर्णय क्र.ग्रापाधो- १११०/ प्र.क्र. २५१/ पापु-०७

### प्रस्तावना:

राज्य शासनाच्या महाजल कार्यक्रम व केंद्र शासनाकडून राष्ट्रीय ग्रामीण पेय जल कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागामध्ये, पिण्याच्या पाणी पुरवठ्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. केंद्र शासनाच्या संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत, राज्याच्या ग्रामीण भागामध्ये दारिद्र्यरेषेखालील लाभाध्यांना शौचालय बांधण्यासाठी विहित निकषानुसार, प्रोत्साहन अनुदान उपलब्ध करून दिले जाते.

२. महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र सुजल व निर्मल अभियान राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रामध्ये अस्तित्वातील सुविधांमध्ये सुधारणा करून या सेवांची व्याप्ती व गुणवत्ता वाढविण्यासाठी विविध सुधारणा अंमलात आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले आहे. त्यानुसार घरात शौचालय दारात पाणीड ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचे शासनाचे नियोजन आहे.

३. शासनाच्या नियमित कार्यक्रमांतर्गत पिण्याच्या पाण्याच्या सुविधा व शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी योजना घेण्यात आल्या असल्या तरीही, या सुविधा राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांमध्ये पर्याप्त प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. या बाबींचा विचार करून, राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन निर्णय :

उपरोक्त परिस्थिती विचारात घेता, राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी **महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना** राबविण्यास, शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून, संबंधित जिल्हा परिषदांमार्फत अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल. ज्याचे जिल्हा परिषदेकडून संबंधित ग्रामपंचायतीस वितरण होईल.

३. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना प्रतिकुटुंब खाजगी नळ जोडणीसाठी रु.४०००/- तर, वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी प्रति कुटुंब रु.११,०००/- अनुदान अनुज्ञेय राहिल. या योजनेंतर्गत घ्यावयाच्या कामांसाठी ९५ टक्के शासकीय अनुदान व ५ टक्के लोकसहभाग अनुज्ञेय राहिल. या लोकसहभागातील ३ टक्के रोख व २ टक्के साधन सामुग्री किंवा श्रमदानाद्वारे अदा करता येईल.

४. या योजनेंतर्गत प्रकल्प प्रस्ताव तयार करताना गावातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांचे सर्वेक्षण करून या कुटुंबाकडील सद्यस्थितीतील खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालय यांच्या उपलब्धतेची तपासणी करावी. ज्या कुटुंबांकडे खाजगी नळ जोडणी आहे, परंतू वैयक्तिक शौचालय नाही किंवा वैयक्तिक शौचालय आहे, परंतू खाजगी नळ जोडणी नाही, तसेच, ज्या कुटुंबांकडे खाजगी नळ जोडणी व वैयक्तिक शौचालय या दोन्ही सुविधा उपलब्ध नाहीत अशा कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी उपरोक्त परिच्छेदामध्ये विहित केलेल्या अनुदानाच्या आधारे, **सोबत जोडलेल्या परिशिष्टानुसार** प्रकल्प प्रस्ताव तयार करण्यात यावा.

५. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना रु.४०००/- अनुदान हे खाजगी नळ जोडणी देण्यासाठी घ्यावयाचे सर्विस कनेक्शन (एमपीडीई / एचडीपीई पाईप व फिटींग्ससह परिस्थितीनुरूप) व ग्राहक जलमापके इ. बसविण्यासाठी अनुज्ञेय राहिल. गावांमध्ये, अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी खाजगी नळ जोडण्या देताना, त्या भागामध्ये पाणी पुरवठा वितरण, साठवण, यांत्रिकी व्यवस्था नसल्यास, खालील अतिरिक्त कामे सुद्धा घेता येतील. ही कामे रु.४०००/- प्रती कुटुंब अनुदानाव्यतिरिक्त अनुज्ञेय राहतील.

- १) दलित वस्तीसाठी साठवण टाकी / उंच टाकी बांधणे.
- २) दलित वस्तीमध्ये खाजगी नळजोडणी देण्यासाठी वितरण वाहिनी नसल्यास वितरण वाहिनीची कामे घेणे, बल्क जलमापके बसविणे
- ३) दलित वस्ती पर्यंत पाणी आणण्यासाठी आवश्यक यंत्र सामुग्री (पंपिंग मशिनरी, इ.), विंधण विहिर, विंधण विहिरीवर विद्युत पंप बसविणे
- ४) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना जागे अभावी वैयक्तिक नळ जोडणी देणे शक्य नसल्यास अशा कुटुंबांना जलमापकासह गट नळ जोडणी देणे.

६. जागे अभावी अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना वैयक्तिक शौचालय बांधकाम करणे शक्य नसेल अशा ठिकाणी, सामुदायिक शौचालय बांधकामाची कामे करता येतील. अशा ठिकाणी सामुदायिक शौचालय बांधण्यासाठी आवश्यक ती जागा ग्रामपंचायतीने किंवा संबंधितांनी उपलब्ध करून देणे आवश्यक राहिल. अनुसूचित जाती व नवबौद्धांच्या वस्त्यांमध्ये वैयक्तिक शौचालये किंवा सामुदायिक शौचालयांचे बांधकाम करण्याबरोबरच त्या अनुषंगाने खालील कामे घेता येतील:

- १) सेप्टिक टँक पासून गटार व्यवस्थेपर्यंत जोडणी देणे.
- २) अशा वस्त्यांमधील गावे / वाड्यांमधील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांमध्ये बांधण्यात आलेल्या सामुदायिक शौचालयावर पाऊसपाणी संकलन संच बसवून पाणी उपलब्ध करून देणे तसेच
- ३) सामुदायिक शौचालयावर विजेसाठी सौर उर्जेचे आवश्यक संच बसविणे.

७. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेंतर्गत ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी, लाभार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील असल्याची तपासणी करून त्याबाबतची आवश्यक ती खात्री ग्रामपंचायतींनी करावी. सविस्तर प्रकल्प प्रस्तावामध्ये समाविष्ट सर्व कुटुंबे अनुसूचित जातीचे / नवबौद्ध असल्याचे ग्रामपंचायतीने प्रमाणित करणे आवश्यक राहिल.

८. संबंधित ग्रामपंचायतीने गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामपंचायतीने मागणी प्रस्ताव कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, यांचेकडे करावा. सदर ग्रामपंचायतीसाठी गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये अंदाजपत्रक व आराखडे जिल्हा परिषदेने नियमित अथवा कंत्राटी अभियंताकडून तयार करून कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, यांनी तांत्रिक मान्यता द्यावी. जिल्हा परिषदेने तांत्रिक मान्यता दिल्यावर ग्रामपंचायतीने प्रस्तावास प्रशासकीय मान्यता द्यावी. ग्रामपंचायतीसाठी अंदाजपत्रक व आराखडे तयार करण्यासाठी २ टक्के प्रकल्प व्यवस्थापन शुल्क अनुज्ञेय राहिल. त्यासाठीचा खर्च प्रकल्पामध्ये समाविष्ट करण्यात यावा.

९. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाद्वारे चालविण्यात येणा-या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेंतर्गत येणा-या गावातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व पाणी पुरवठ्याची अनुषंगिक कामे घेण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने संबंधित ग्रामपंचायतींना तांत्रिक सहाय्य करावे. त्यामध्ये खाजगी नळ जोडण्या व पाणी पुरवठ्याची अनुषंगिक कामे घेण्यासाठी आराखडे ग्रामपंचायतीस तयार करून देणे, कामांचे तांत्रिक पर्यवेक्षण इत्यादी. यासाठी अनुज्ञेय तांत्रिक शुल्क आकारण्यात येवून ते एकुण कामांच्या अंदाजपत्रकात समाविष्ट करण्यात यावे. अशा प्रादेशिक योजनांच्या गांवासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने खाजगी नळ जोडण्या व पाणी पुरवठ्याचे आराखडे तयार करावेत तर वैयक्तिक शौचालये अंदाजपत्रक व आराखडे जिल्हा परिषदेने तयार करून एकत्रित प्रस्तावास कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद, यांनी तांत्रिक मान्यता द्यावी. जिल्हा परिषदेने तांत्रिक मान्यता दिल्यावर ग्रामपंचायतीने प्रस्तावास प्रशासकीय मान्यता द्यावी.

१०. ग्रामपंचायतींकडून प्रशासकीय मान्यता प्राप्त प्रस्ताव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांनी, चालू आर्थिक वर्षासाठी (२०११-१२) दि.१५ डिसेंबर, २०११ पर्यंत प्रस्ताव शासनास सादर करावेत. तर, त्यापुढील प्रत्येक वर्षासाठी दि.३१ ऑगस्ट व दि.३१ डिसेंबर अशा दोन टप्प्यात अनुदानाच्या मागणीसाठी प्रस्ताव शासनास सादर करावेत. त्यामध्ये गांवाची संख्या, लाभार्थी कुटुंबाची संख्या व अनुज्ञेय अनुदान, यानुसार माहिती उपलब्ध करून द्यावी. सविस्तर प्रकल्प प्रस्ताव शासनास पाठविणे आवश्यक नाही. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये उपलब्ध करून देण्यासाठी तीन वर्षांचा कृती आराखडा जिल्हा परिषदेने तयार करावा. जिल्हा परिषदेने महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेची विस्तृत प्रचार व प्रसिध्दी करावी. ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमाच्या ग्रामस्तरावरील प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यात गट संसाधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय दि. ६ जुलै २०११ च्या शासन निर्णयानुसार घेतलेला आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतींना गट समन्वयक व गाव समुह

समन्वयक याचेसुद्धा सहाय्य महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेसाठी घेता येईल.

११. या योजनेतर्गत ग्रामपंचायतींना अनुज्ञेय अनुदान दोन समान हप्त्यांमध्ये वितरीत करण्यात येईल. त्या अनुषंगाने, संबंधित ग्रामपंचायतीने, रोख लोकसहभागाची ३ टक्के रक्कम बँक खात्यामध्ये जमा करावी. लोकसहभागाची रक्कम वैयक्तिक शौचालयासाठी रु.३३०/-, खाजगी नळ जोडणीसाठी रु.१२०/- व दोन्हीकरिता रु.४५०/- इतकी राहिल. तर खाजगी नळ जोडणी तसेच वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यासाठी परि.५ व ६ मधील अतिरिक्त कामे घेण्यासाठी ५ टक्के प्रमाणे द्यावयाच्या लोकसहभागातील अतिरिक्त रक्कम ग्रामपंचायतीने उपलब्ध करून द्यावी.

१२. संबंधित ग्रामपंचायतींकडून रोख लोकवर्गणीच्या ५० टक्के रक्कम बँक खात्यामध्ये जमा करण्यात आल्यानंतर, जिल्हा परिषदेकडून अनुज्ञेय शासकीय अनुदानाच्या ५० टक्के निधीचा पहिला हप्ता ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. प्रथम हप्त्याची ५० टक्के शासकीय अनुदानाची रक्कम खर्च झाल्यावर, उर्वरित ५० टक्के लोकवर्गणी खात्यावर जमा केल्यावर, शासन सहभागाची उर्वरित ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतींच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. कामे पूर्ण झाल्यावर त्याचे उपयोगिता प्रमाणपत्र ग्रामपंचायतीने, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद यांना पाठवावे.

१३. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेतर्गत ग्रामपंचायतींनी प्रकल्प प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे सादर करतांना खालील बाबी अंतर्भूत कराव्यात :-

१. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजना घेण्याबाबत संबंधित ग्रामपंचायतीचा ठराव.
२. अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालय उपलब्ध करून देण्यासंदर्भातील या शासन निर्णयातील परिशिष्ट-१ सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील प्रस्ताव.
३. सविस्तर प्रकल्प प्रस्तावामध्ये समाविष्ट असलेली सर्व कुटुंबे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील असल्याचे संबंधित ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र.
४. या योजनेसाठी भरावयाची लोकवर्गणी बँक खात्यामध्ये जमा करण्यास तयार असल्याबाबतचा ठराव

१४. महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेतर्गत आर्थिक व भौतिक प्रगतीची माहिती कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद तसेच अधिक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ यांनी पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (WSSO) यांचेकडे पाठवावा. तर एकत्रिक अहवाल पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (WSSO) कडून प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनास अहवाल सादर करण्यात येईल

१५. हा शासन निर्णय सामाजिक न्याय विभागाच्या सहमतीने, त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ४७५९, दि. २९ ऑक्टोबर, २०११ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

१६. सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१११११८०५२५२३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

सही/-

( ल.गो.ढोके)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता ) यांचे खाजगी सचिव,
२. मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव
३. प्रधान सचिव पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांचे स्वीय सहायक
४. सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे स्वीय सहायक
५. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
६. विभागीय आयुक्त (सर्व)
७. संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, पुणे
८. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
९. संचालक, समाज कल्याण संचालनालय, पुणे,
१०. संचालक, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्था (WSSO) बेलापूर, नवी मुंबई
११. महालेखापाल, महाराष्ट्र -१ मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
१२. महालेखापाल, महाराष्ट्र -२ नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
१३. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई
१४. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नाशिक, पुणे, औरंगाबाद, अमरावती व नागपूर
१५. सर्व प्रादेशिक उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
१६. सर्व प्रादेशिक मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
१७. सर्व अधिक्षक अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ
१८. सर्व जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा
१९. सर्व कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
२०. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
२१. सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद
२२. सर्व जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२३. सर्व विशेष समाज कल्याण अधिकारी
२४. सर्व जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालये,
२५. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती
२६. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
२७. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
२८. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई
२९. मंत्रालयातील इतर सर्व विभाग,
३०. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
३१. निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७

परिशिष्ट

शासन निर्णय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग क्रमांक ग्रापाधो-११११/ प्र.क्र.१५६/पापु-०७, दि.----- चे सहपत्र

**महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा व स्वच्छता योजनेअंतर्गत, राज्यातील ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना**  
खाजगी नळजोडण्या व वैयक्तिक शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, ग्रामपंचायतींनी जिल्हा परिषदेस सादर करावयाचे विवरण पत्र

जिल्हा :

तालुका :

गावाचे नाव :

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकां मधील एकूण कुटुंबांची संख्या	खाजगी जोडण्या	नळ	वैयक्तिक शौचालये	खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये या दोन्हीही सुविधा नसलेली कुटुंबे	खाजगी नळ जोडण्या व वैयक्तिक शौचालये प्रस्तावित आहे	त्यासाठी शासन निर्णयातील निकषानुसार यणारा खर्च (रुपये)	त्यासाठी शासन निर्णयातील निकषानुसार यणारा खर्च (रुपये)	कितती कुटुंबांना विशिष्ट परिस्थिती सामुदायिक शौचालये देण्याचे प्रस्तावित आहे	कितती कुटुंबांना विशिष्ट परिस्थिती सामुदायिक शौचालये देण्याचे प्रस्तावित आहे	त्यासाठी यणारा खर्च (रुपये)	अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील सर्व कुटुंबांकडे खाजगी जोडण्या असल्यास, अन्य तदनुषंगिक प्रस्तावित उपाययोजना व त्यासाठीचा खर्च	अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांमधील सर्व कुटुंबांकडे शौचालये असल्यास, अन्य तदनुषंगिक उपाययोजना व त्यासाठीचा खर्च	सर्व उपाययोजनांसाठी जमाचा खर्च (रुपये)	प्रस्तावितसर्व उपाययोजनांसाठी जमाचा खर्च (रुपये)			
१	असलेली कुटुंबे २	असलेली कुटुंबे ३	असलेली कुटुंबे ४	असलेली कुटुंबे ५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८